

Date: 26th May, 2023.

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers 5th Floor, Exchange Plaza,

Dalal Street Bandra Kurla Complex Bandra (East)

Mumbai - 400 001 Mumbai-400051

Script Code: 539872 Script Code: BAJAJHCARE

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement for declaration of postal ballot result.

Please find enclosed copies of the newspaper advertisements in respect to declaration of Postal Ballot Result, published in Business Standard (all editions) and in Mumbai Lakshadeep on 26th May, 2023.

Kindly take the same on record.

For and behalf of Board of Directors of Bajaj Healthcare Limited

Aakash Keshari Company Secretary

Encl: As below

SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED

Office: Pallipalayam, Namakkal District Cauver Erode 638 007 Phone : 91- 4288 240221 - 228, ail: secretarial@sobltd.com. web: www.sobltd etariai@spbitd.com, web: www CIN: L21012TZ1960PLC000364 NOTICE

NOTICE is hereby given that the 63rd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Saturday, the June 17, 2023 at 11.00 AM IST through Video Conferencing (VC). In Compliance with General Circular Nos. 20/2020, 14/2020 17/2020, 02/2021, 21/2021, 02/2022, 03/2022, 10/2022, 11/2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Nos. SEBI/HO/CED/CMD1/CIR/P/2020/79 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 issued by the Securities and Exchange Board of India (hereinafter collectively referred to as "the Circulars"), Companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of Members at a common venue. In view of the resurgence of Covid-19 and the consequent need to maintain social distancing norms, the AGM of the Members of the Company is being held through VC. The registered office of the Company shall be deemed to be the venue for the AGM.

In Compliance with the Circulars referred to above, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2022-23 have been sent to all the Members whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s). These documents are also available for download on the Company's website www.spbltd.com, the website of the Stock Exchanges viz. BSE Ltd. www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on May 24, 2023.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, as amended form time to time, the Company is pleased to provide the facility through National Securities Depository Limited (NSDL), for Remote e-voting or e-voting system at the AGM facility for transacting all the business proposed for the 63rd AGM. The cut-off date for determining the eligibility to vote by Remote e-Voting or by e-Voting at the AGM shall be June 10, 2023.

The Remote e-voting will commence on Wednesday, the June 14, 2023 (09.00 AM IST) and end on Friday, the June 16, 2023 (05,00 PM IST). The Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

The Members as on the cut-off date viz. June 10, 2023 attending the AGM are entitled to exercise their voting right at the meeting electronically, in case they have not already cast their vote by Remote e-voting. Members who have cast their vote by Remote e-voting are entitled to attend the AGM but they cannot cast their vote at the AGM venue.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, the June 08th, 2023 to Saturday, the June 17th, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of dividend for the financial year 2022-23, if declared.

Remote e-Voting process, participation in the AGM through VC and voting at the AGM are detailed in Pages 26-34. of the Annual Report. For any queries, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and Remote e-voting User Manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call a 022 - 4886 7000 and 2499 70000 or contact Ms. Sarita Mote, Assistant Manager, NSDL at designated e-mail id evoting@nsdl.co.in.

Date : May 25, 2023

(By Order of the Board For Seshasayee Paper and Boards Limite S SRINIVAS Senior Vice President & CFC



GANESHA ECOSPHERE LIMITED

Regd. Office: Raipur (Rania), Kalpi Road, Distt. Kanpur Dehat - 209304 (U.P.) E-mail: secretarial@ganeshaecosphere.com, Website: www.ganeshaecosphere.com Tel. No. 0512-2555505-06, +91 9198708383, Fax No. 0512-2555293

Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023

					(₹ in Lakn)
S. No.	Particulars	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 31.03.2022 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2022 (Audited)
1.	Total Income from Operations	30,154.62	28,714.90	1,17,963.14	1,02,144.36
2.	Net Profit for the period before Exceptional Item &	2,168.68	2,499.38	9,497.46	8,266.41
3.	Tax Net Profit for the period before tax (after Exceptional Item)	2,168.68	5,012.60	9,497.46	8,266.41
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional	1,538.19	4,412.09	6,945.98	6,196.93
	Item)	,	·	·	· '
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		4,391.10	6,981.84	6,199.98
6.	Equity Share Capital	2,182.94	2,182.94	2,182.94	2,182.94
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in	2,102.54	2,102.54	61,605.46	55,178.21
l ''	the Audited Balance Sheet of previous year)			01,000.10	00,170.21
8.	Earnings Per Share (of ₹ 10/- each)				
	- Basic (after exceptional item):	7.06* ^	20.21*	31.88 ^	28.39
	- Basic (before exceptional item):	7.06* ^	8.70*	31.88 ^	28.39
	- Diluted (after exceptional item):	7.06* ^	20.21*	31.88 ^	28.39
	- Diluted (before exceptional item):	7.06* ^	8.70*	31.88 ^	28.39
	*Not annualised				

Notes:

#The Group does not have any Exceptional and Extraordinary item to report for the above results.

^ Pursuant to the Ganesha Ecosphere Employees' Stock Option Scheme, 2021, Ganesha Employees' Welfare Trust is holding 39,194 equity shares of parent company, which have been reduced while computing basic and diluted earnings per

1. Additional Information on standalone financial results is as follows

Maantional information on otanaalo	no mianolal robalto lo a	0 10110110.		(\ III Lakii)
Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Revenue from Operations	25,504.35	28,738.00	1,13,285.92	1,02,235.46
Profit before Exceptional Item & Tax	2,372.79	2,631.42	9,914.22	9,073.74
Profit before Tax	2,372.79	5,144.64	9,914.22	9,073.74
Profit after Tax	1,713.59	4,494.51	7,331.93	6,954.65
The Board has recommended divider	nd subject to the approve	al of members at the fo	rthcoming Annual Gene	ral Meeting of the

Company, of Rs. 2/- per share on Equity Shares of Rs. 10/- each of the Company, for the financial year 2022-23

3. Figures for the quarter ended March 31, 2023 and March 31, 2022 represent the difference between the audited figures in respect of full financial year and the unaudited published figures of nine months ended December 31, 2022 and December 31 2021 respectively.

4. The above is an extract of the detailed format of Audited Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.ganeshaecosphere.com

For GANESHA ECOSPHERE LIMITED

Place: Kanpur Date: 25.05.2023 (Shyam Sunder Sharmma)

Get insights

from wherever you are



The ALL-NEW **Business Standard App** Making Devices Smart, Insight Out.



Daily market insight









Online. Offline. Anytime Stay connected, alway



f bsindia bsindia business-standard.co



GUJARAT STATE FERTILIZERS & CHEMICALS LIMITED

P.O. FERTILIZERNAGAR, DIST. VADODARA - 391750

Regd. Office:PO: Fertilizernagar-391750, Dist: Vadodara, Gujarat, India CIN No. L99999GJ1962PLC001121 Tel:(0265) 2242451/651/751 Email:ho@gsfcltd.com Web: www.gsfclimited.com

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 31ST MARCH, 2023

(₹ in Lakhs								
		Stan	dalone			Consc	lidated	
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
	31-03-23	31-03-22	31-03-23	31-03-22	31-03-23	31-03-22	31-03-23	31-03-22
Total income from operations	241,019	204,727	1,129,803	899,778	238,387	203,485	1,136,869	908,479
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	32,071	44,265	156,754	130,489	30,525	43,529	154,268	131,521
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	32,071	44,265	156,754	130,489	30,525	43,529	154,268	131,521
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items)	24,049	29,226	129,308	89,090	22,491	28,565	126,592	89,858
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	21,228	122,798	39,444	261,223	19,671	122,113	36,729	261,967
Equity Share Capital	7,970	7,970	7,970	7,970	7,970	7,970	7,970	7,970
Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)								
1. Basic (in ₹):	6.03	7.34			5.65		31.77	22.55
2. Diluted (in ₹):	6.03	7.34	32.45	22.36	5.65	7.17	31.77	22.55
	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic (in ₹):	Total income from operations Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital T,970 Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic (in ₹): 6.03	Particulars Quarter Ended Quarter Ended 31-03-23 31-03-22 Total income from operations 241,019 204,727 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items) 32,071 44,265 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) 24,049 29,226 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) 24,049 29,226 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 21,228 122,798 Equity Share Capital 7,970 7,970 Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) 6.03 7.34	Ended Ended Ended Ended Ended Sended Ended Sended Ended Sended Ended Sended Ended Sended Ended Sended Send	Particulars Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended 31-03-23 31-03-23 31-03-22 31-03-23 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-23 31-03-22 31-03-22 31-03-22 129,803 899,778 Net Profit / (Loss) for the period (before tax (after exceptional items) 32,071 44,265 156,754 130,489 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) 24,049 29,226 129,308 89,090 Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 21,228 122,798 39,444 261,223 Equity Share Capital 7,970 7,970 7,970 7,970 7,970 Earnings Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) 6.03 7.34 32.45 22.36	Particulars Quarter Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended Year Ended Quarter Ended 31-03-23 31-03-23 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-22 31-03-23 32,837 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items) 32,071 44,265 156,754 130,489 30,525 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) 24,049 29,226 129,308 89,090 22,491 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970 7,970	Particulars Quarter Ended Quarter Ended Year Ended Year Ended Quarter Ended 231-03-22 31-03-22	Particulars

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (http://www.nseindia.com and http://www.bseindia.com) and on Company's website (http://www.gsfclimited.com)

For Gujarat State Fertilizers & Chemicals Ltd

Date: 25th May, 2023 Place: Gandhinagar

MUKESH PURI Managing Director (DIN - 03585870)



SHIVAM AUTOTECH LIMITED

CIN: L34300HR2005PLC081531

Registered Office: 10, 1st Floor, Tower-A, Emaar Digital Greens. Sector-61, Golf Course Extension Road, Gurugram, Haryana-122102 Tel: 0124-4698700; Fax: 0124-4698798 Email id: info@shivamautotech.com; Website: www.shivamautotech.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

	(RS. III LAKIIS)							
C.			Quarter Ended		Year E	inded		
SI. No.	Particulars	31-Mar-2023	31-Dec-2022	31-Mar-2023	31-Mar-2023	31-Mar-2022		
NO.		(Audited)	(Un Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1.	Total income from operations (Net)	11,572.40	10,362.79	11,367.02	47,322.62	47,338.14		
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(917.33)	(1,132.80)	181.98	(3,283.43)	(1,606.03)		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(917.33)	(1,132.80)	181.98	(3,283.43)	(1,606.03)		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,105.63)	(1,132.80)	181.98	(3,471.73)	(1,606.03)		
5.	Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(997.69)	(1,134.26)	296.90	(3,397.31)	(1,447.34)		
6.	Equity Share Capital	2,444.44	2,444.44	2,444.44	2,444.44	2,444.44		
7.	Other Equity	-	-	-	8,012.97	11,410.28		
8.	Earning per Share (of Rs. 2/- each) for continuing operations							
	Basic	(1.01)	(1.03)	0.17	(3.17)	(1.46)		
	Diluted	(1.01)	(1.03)	0.17	(3.17)	(1.46)		

Notes:

Place : Gurugram

Date: 25.05.2023

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Audited Financial Results are available on the websites of Stock exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and also at company's website www.shivamautotech.com.
- 2. Previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.

For and on behalf of Board of Directors of **Shivam Autotech Limited** Sd/

> Neeraj Munjal **Managing Director**

Website: www.shivamautotech.com



BAJAJ HEALTHCARE LIMITED Registered Office: 602-606, Bhoomi Velocity Infotech Park, Plot No.B-39, B-39A, B-39 A/1, Rd No.23, Wagle Ind. Estate Thane

West, Thane- 400 604 CIN: L99999MH1993PLC072892

Tel.: 022-6617 7400; Fax: 022-6617 7458 Website: www.bajajhealth.com; Email Id: investors@bajajhealth.co Declaration of Results of E-Voting conducted for Postal Ballot:

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management & Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the approval of the members of the Company was sought by way of Postal Ballot to pass the resolutions as set out in the Postal Ballot notice dated 18th April, 2023.

The Company had provided the facility of voting for Postal Ballot only by way of remote e-voting process which con (IST) on 25th April, 2023 and ended at 5:00 pm (IST) on 24th May, 2023. The Board of Directors had appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary as a Scrutinizer for conducting the Postal Ballot

voting process (Re-mote E-voting) in a fair and transparent manner. Mr. Haresh Sanghvi has carried out the Scrutiny of all votes casted by neans of e-voting and submitted his report on 24th May, 2023.

Based on the Scrutinizer Report dated 24th May, 2023, the results of the Postal Ballot are as under

Sr.	Particulars of Resolution	No. of	No. of	% of votes	No. of	% of	No. of Invalid/
No.		Total Votes	Votes in	in favour	Votes in	votes in	Abstained
		Polled	favour		against	against	votes
1	Re-appointment of Mr. Sajankumar Bajaj as Chairman & Managing Director of the Company for a period of 3 Years	4366586	4364334	99.9484%	2252	0.0516%	0
2	Re-appointment of Mr. Anil Jain as Managing Director of the Company for a period of 3 Years	17886586	17884334	99.9874%	2252	0.0126%	0
3	Re-appointment of Mr. Dhananjay Hatle as Whole Time Director of the Company for a period of 3 Years	19602586	19600322	99.9885%	2264	0.0115%	0
4	Re-appointment of Ms. Namrata Bajaj as Whole Time Director of the Company for a period of 3 Years	4426586	4424322	99.9489%	2264	0.0511%	0
5	Re-appointment of Mr. Rupesh Nikam as Whole Time Director of the Company for a period of 3 Years	19686586	19684322	99.9885%	2264	0.0115%	0
6	Re-appointment of Mr. Pakshal Jain as Whole Time Director of the Company for a period of 3 Years	17946586	17944322	99.9874%	2264	0.0126%	0

n the basis of Scrutinizer's report, the result of Postal ballot was declared on 24th May, 2023. The resolutions as mentioned in the Notice of Postal Ballot dated 18th April, 2023, were duly passed with requisite majority on 24th May, 2023.

om also on BSE Limited website <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited ("NSE") at <u>www.nseindia.com</u>

The results of the e-voting by Postal Ballot along with the Scrutinizer's Report are available on the Company's website www.bajajhealth

For Bajaj Healthcare Limited

Date: 25/05/2023

Company Secretary

Dvara Kshetriya Gramin Financial Services Private Limited CIN: U65991TN1993PTC024547

Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

Statement of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March 2023 (All amounts are in Indian Rupees in Lakhs, except share data and as stated) Quarter ended Year ended SI. 31 March 31 December 31 March 31 March 31 March Particulars No. 2023 2022 2022 2023 2022 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 11.513.85 9.867.38 8.999.93 38.053.63 28.595.53 2 Net Profit for the year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1,123.80 2,527.24 2.084.59 170.49 48.50 Net Profit for the year before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 48.50 1,123.80 2,527.24 2.084.59 170.49 4 Net Profit for the year after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 83.01 1,790.78 57.03 (119.18) 156.22 5 Total Comprehensive Income for the year 827.7 1,930.65 1,291.88 6 Paid up Equity Share Capital 10.887.14 10.887.14 10.887.14 10,887.14 10,887.14 7 Share application money pending allotment 8 Securities Premium 35,504.84 35,504.84 35,504.84 19.032.49 19.095.1 17.622.91 19.032.49 17,622.91 9 Reserves (excluding Capital Reserve) 10 Net worth (Equity and preference share capital -Reserve and surplus excluding capital reserve) 29,919.63 29,982.24 28,510.05 29,919.63 28,510.05 122,044.15 149,383.53 149,383.53 92,914.87 11 Paid up Debt Capital / Outstanding Debt Securities 92,914.87 12 Outstanding Redeemable Preference Shares 13 Debt Equity Ratio (refer note d) 4.42 3.69 3.26 4.42 3.26 14 Earnings per share (of Rs. 100 each) (Quarterly EPS is not annualised) Basic 0.65 7.28 16.45 12.87 0.52 Diluted 0.65 7.27 16.40 12.83 0.52 15 Capital Redemption Reserve NIL NIL NIL NIL NIL NA NA NA 16 Debenture Redemption Reserve (Refer note e) NA NA 17 Debt Service Coverage Ratio (Refer note f) NA NA NA NA NA 18 Interest Service Coverage Ratio (Refer note f) NA NA NA NA NA

Notes:

- a. The above are extracts from the detailed format of audited financial results for the quarter and year ended 31 March 2023 filed with the stock exchange under Regulation 52 read with Regulation 63 (2) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Audited inancial results for the quarter and Year ended 31 March 2023 are available on the website of the stock exchange and the Company
- b. The audited standalone financial results for the quarter and year ended 31 March 2023 have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 25 May 2023.
- c. These audited standalone financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') as prescribed by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, notified under Section 133 of the Companies Act, 2013 ('The Act'), and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015
- d. Debt equity ratio (Borrowings+Debt Securities+ Subordinate Liabilities (excluding Compulsorily convertible preference shares))/Networth).
- e. Debenture redemption reserve is not required in respect of privately place debentures in terms of Rule 18(7)(b)(ii) of
- Companies (Share Capital and Debenture) Rules 2014. f. The company is registered under the Reserve Bank of India Act 1934 as a Non Banking Finance Company (NBFC) and

generally these ratios are not applicable to it. Accordingly no disclosure has been made. For Dvara Kshetriya Gramin Financial Services Private Limited

Place: Chennai Date : 25th May 2023

LVLN Murty Managing Director & CEO DIN: 0009618861

Dvara Kshetriya Gramin Financial Services Private Limited DVARA

CIN: U65991TN1993PTC024547 Regd. Office: IITM Research Park, Phase I, 10th Floor, Kanagam Village, Taramani, Chennai - 600 113

Statement of Audited Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March 2023

(All amounts are in Indian Rupees in Lakhs, except share data and as stated)

		(Quarter ende	Year ended		
SI.	Particulars	31 March 2023	31 December 2022	31 March 2022	31 March 2023	31 March 2022
		Audited	Management Certified	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	11,513.85	9,867.38	8,999.58	38,053.63	28,595.53
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	328.79	825.38	2,352.23	1,837.70	(258.14)
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	328.79	825.38	2,352.23	1,837.70	(258.14)
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	516.60	430.43	1,706.16	1,261.04	(281.21)
5	Total Comprehensive Income for the year	315.30	441.51	1,845.80	1,115.80	(181.54)
6	Paid up Equity Share Capital	10,887.14	10,887.14	10,887.14	10,887.14	10,887.14
7	Share application money pending allotment	-	-	-	-	
8	Securities Premium	35,504.84	35,504.84	35,504.84	35,504.84	35,504.84
9	Reserves (excluding Capital Reserve)	18,518.17	18,708.92	15,955.22	18,518.17	17,284.67
10	Net worth (Equity and preference share capital + Reserve and surplus excluding Capital reserve)	29,405.30	29,596.05	26,842.36	29,405.30	28,171.81
11	Paid up Debt Capital / Outstanding Debt Securities	149,383.53	122,044.15	92,914.87	149,383.53	92,914.87
12	Outstanding Redeemable Preference Shares		-			
13	Debt Equity Ratio (refer note d)	4.49	3.73	3.16	4.49	3.16
14	Earnings per share (of Rs. 100 each) (Quarterly EPS is not annualised)					
	- Basic - Diluted	2.76 2.75	3.85 3.85	15.67 15.67	11.30 11.26	(2.58) (2.58)
15	Capital Redemption Reserve	NIL	NIL	NIL	NIL	NIL
16	Debenture Redemption Reserve (Refer note e)	NA	NA	NA	NA	NA
17	Debt Service Coverage Ratio (Refer note f)	NA	NA	NA	NA	NA
18	Interest Service Coverage Ratio (Refer note f)	NA	NA	NA	NA	NA

Notes:

Place: Chennai

- a. The above are extracts from the detailed format of audited financial results for the quarter and year ended 31 March 2023 filed with the stock exchange under Regulation 52 read with Regulation 63 (2) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Audited financial results for the quarter and Year ended 31 March 2023 are available on the website of the stock exchange and the Holding Company.
- b. The audited Consolidated financial results for the quarter and year ended 31 March 2023 have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on 25 May 2023.
- c. These audited Consolidated financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') as prescribed by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, notified under Section 133 of the Companies Act, 2013 ('The Act'), and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015.
- d. Debt equity ratio (Borrowings+Debt Securities+ Subordinate Liabilities (excluding Compulsorily convertible preference shares)) / Net worth).
- e. Debenture redemption reserve is not required in respect of privately place debentures in terms of Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules 2014.
- f. The Holding Company is registered under the Reserve Bank of India Act 1934 as a Non Banking Finance Company (NBFC) and generally these ratios are not applicable to it. Accordingly no disclosure has been made

For Dvara Kshetriya Gramin Financial Services Private Limited

LVLN Murty Date : 25th May 2023

DIN: 0009618861

Managing Director & CEO

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

नेस्को लिमिटेड दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांत) तिमाहीअखेर वर्षअखेर ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२२ ३१.०३.२०२३ ३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) तपशील (लेखापरीक्षित) (कृपया टीप क्र. (कपया टीप २ पाहा) क्र. २ पाहा) १ परिचालनातून एकूण उत्पन्न १७.७७२.३० १०.३०५.६१ E0.974.E9 3८.२४१.२ कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/व ६,३९८.८८ ३६,६९७.०३ २२,६४६.० अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक व/वा २२,६४६.०० अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक व/वा ८,४९५.४४ 4,342.80 २९,०६३.६३ १८,९१७.१ अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ५,३९६.१ २९,०६०.७३ १८,९६४.९१ (कालावधीकरिता नफा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश) ६ समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. २/-दर्शनी मूल्य) १,४०९.२० १,४०९.२० १,४०९.२० १,४०९.२ ७ राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) १,६८,३६४.८ ८ उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)

१. दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती

*१२.०६

***७.६०**

o,3.e

88.20

४१.२५

२६.८५

२६.८५

अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत (रु.) (*अवार्षिकीकृत)

ब) उत्पन्न प्रतिशेअर सौम्यीकत (रु.) (*अवार्षिकीकत)

		तिमार्ह	ोअ खे र	वर्षअखेर		
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित) (कृपया टीप क्र. २ पाहा)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) (कृपया टीप क्र.	३१.०३.२०२३ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	
		र पाहा)	२ पाहा)			
ए)	परिचालनातून एकूण उत्पन्न	१७,७५८.४१	१०,२९९.६७	६०,९११.८१	३८,२१६.३७	
बी)	करपूर्व नफा	१०,८९८.७८	६,४०२.७८	३३,६९७.०३	२२,६५१.१८	
सी)	करपश्चात नफा	८,४९०.९१	५,३५६.००	२९,०६३.६४	१८,९२२.२४	
डी)	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	८,४८६.९८	4,800.04	२९,०६०.७४	१८,९७०.०३	

- वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध झालेल्या वर्ष ते तारीखवार आकडेवारीसंदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारीदरम्यान ताळमेव साधणारी आहे.
- सदर वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून शिफारस करण्यात आली आहे संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २४.०५.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजूरी देण्यात आली आहे.
- वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर उपलब्ध आहे.

नेस्को लिमिटेड करिता कृष्णा एस. पटेल उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०१५१९५७२

मुंबई, २४.०५.२०२३

नोंदणीकृत कार्यालय : नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. सीआयएन : L17100MH1946PLC004886 वेबसाइट : www.nesco.in



ज्याअर्थी.

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

ई-लिलावाकरिता जाहिर सूचना - स्थावर मालमत्तेची विक्री (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम. २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अन्वये)

ॲझरेक (इंडिया) लिमिटेड हे प्रतिभूत धनको आहे आणि त्यांचे **मालक/कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता** श्री. (१) चैनपुरिया शैलेंड्र जगदीश व चैनपुरिया सुरींद्रा जगदीश, (२) मे. जे पी एन्टरप्रायझेस मालक शैलेंद्र जगदीश चैनपुरिया, (३) मे. जे पी टेलिकॉम २ मालक सुरींद्रा जगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार) यांचे मुळ सावको अर्थात **चेंबूर नागरिक सहकारी बँक** यांच्यासह **ॲझरेक पीएस-०८/ २०२१-२२ ट्रस्ट** चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षेमतेत कार्यरत **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**द्वारे निष्पादित दिनांक ३०.०३.२०२२ गेजीच्या करारनामानसार प्रतिभत धनको आहेत.

प्राधिकत अधिकारी**. चेंबर नागरिक सहकारी बँक** यांनी सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये १०.०१.२०१८ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोक्त कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना **१०.०१..२०१८** रोजी देय रक्कम **रु.१,२४,५१,४७३.७८/- (रुपये एक कोटी चोवीस लाख एकावन्न हजार चारशे त्र्याहत्तर आणि पैसे अठ्ठयाहत्तर फक्त)** तसेच दिनांक ११.०१.२०१८ पासून त्यावरील व्याज जे **चेंबूर नागरिक सहकारी बँक** यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या कर्जाबाबत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास कळविण्यात आले होते.

जर कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी ६० दिवसांच्या कालावधीत सदर देय रक्कम जमा करण्यात कसर केल्यास एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटीज (इंटरेस्ट) रूटस, २००२ च्या नियम ८/९ सहवाचिता कलम १३(४) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम १४ सहवाचिता कलम १३(४) अन्वये खालील अनुसुचित सविस्तरपणे नमुद प्रतिभृत मालमत्तेचा **वास्तविक ताबा**

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार आणि जामीनदारांना विशेषत: प्राधिकृत अधिकाऱ्यांना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर रक्कम जम करण्यास कलम १३(२) अन्वये वितरीत उपरोक्त मागणी सूचनेनुसार देय रकमेच्या वसुलीकरिता खाली नेमुद केलेल्या प्रतिभुती मालमत्तेची विक्री करण्याची इच्छा आहे आणि म्हणून प्रतिभृती मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाईन लिलावामार्फत निवदा/बोली मागविण्यात येत आहेत. विक्री सक्तपणे **जसे आहे जेथे. जसे आहे जे आहे व परिणामाशिवाय** या आधारावर केली जाईल

	लॉट क्र.	तारण मालमत्तेचे तपशील	आरक्षित मुल्य (रु. लाखात)	इरठे (रू. लाखात)		ई-लिलावाची तारीख व वेळ आणि विक्रीचे ठिकाण
l	१	पेन्ट हाऊस क्र.२, प्लॉट क्र.३५, ४था मजला, शिव पार्वती	१२६.००	१२.६०	0.40	१४.०६.२०२३ रोजी
ı		कोहौसो, सेक्टर - १७, कोपरखैरणे, जिल्हा ठाणे क्षेत्रफळ				स.११.०० ते दु.१.३०
ı		९५६.५८ चौ.फु. (बिल्ट अप) ७९७.१५ चौ.फु., (कारपेट)				bankeauctions.com

विकीच्या नियम व अटी

. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीनुसार, मालमत्तेवर कोणतेही भार नाहीत. इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या बोर्ल तादर करण्यापूर्वी बोजा, मालमत्तेचे टायटल आणि मालमत्तेवर परिणाम करणारे दावे/हक्क/देय याविषयी स्वेतःची स्वतंत्र चौकशी करावी. प्तार्वजनिक लिलावाची जाहिरात **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नार्ह आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विक्री **ॲझरेक**ला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान भारांसह केली जात आहे. अधिकत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकार/दृश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.

२. **ॲझरेक**द्वारा मान्य सेवापुरवठादार **मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांचे मार्फत वेबसाईट https:// www.bankeauctions.com (मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेबपोर्टल) मार्फत ऑनलाईन विद्युत बोली अंतर्गत ई-लिलाव केला जाईल. ई-लिलाव निविदा दस्तावेज समाविष्ट ऑनलाईन ई-लिलाव बोली नमुना, घोषणापत्र, सर्वसाधारण नियम व अटी र www.asrecindia.co.in व https://www.bankeauctions.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. च्छुक बोलिदारांकडे वैध ई-मेल असावे. मे. सीं१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संपर्क - **श्री. भाविक पंड्या,** मोबा.:+९१-८८६६६८२९३७, हेल्पलाईन क्र.:+९१-१२४-४३०२०२०/२१/२२, +९१-७२९१९८११२४/११२५/११२६, ई-मेल gujarat@clindia.com, support@bankeauctions.com.

३. सुचिबद्ध बोलिदारांची नोंदणी सेवा पुरवठादाराद्वारे केली जाईल आणि ई-मेलने बोलिदारांना युजर आयडी व पासवर्ड दिले जाईल बोलिंदारांना विनाशुल्क ई-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. ॲझरेक किंवा सेवा पुरवठादार हे नेटवर्क अडचणीमुळे बोलिदारांन होणाऱ्या कोणत्याही समस्येकरिता जबाबदार असणार नाहीत. अशावेळी बोलिदारांना सल्ला आहे की, त्यांनी पर्यायी पॉवर बॅकअप सारख्य व्यवस्था करून ठेवाव्यात.

४. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील त्याच्या उत्तम ज्ञान, विश्वास आणि नोंदीनुसार नमूद केले आहेत. कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान ्रिता वगळणे इत्यादीसाठी अधिकृत अधिकारी जबाबदार राहणार नाही. इच्छुक बोलीदारानी त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी स्वतः हून अधिभार, मालमत्तेचा अधिकार बाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात ॲझरेकचे कोणतेही प्रस्तृतिकरण किंवा . वचनबद्धता सिद्ध करीत नाही. मालमत्तेची ॲझरेकला ज्ञात सर्व विद्यमान अधिभारासह विक्री केली जाईल. अन्य इतर तृतीय पक्षकार दावा अधिकार याकरिता प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनको जबाबदार नाहीत.

🗤 मालमत्ता राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही आणि विक्री ॲझरेक इंडिया लिमिटेड, प्रतिभूत कर्जदाराच्या पुष्टीकरणाच्य अधीन आहे. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली **अँझरेक (इंडिया) लिमिटेड,** इमारत क्र. २, युनिट क्र. २०१-२०२ आणि २००ए-२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉपोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४००९३ च्या अधिकृत अधिकाऱ्याकडे सादर केल्या जातील किंवा navinanchan@asrecindia.co.in, sharadjoshi@asrec.co.in या ईमेलद्वारे सबमिट करा. **बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम तारीख १३.०६.२०२३ रोजी दु.४.००वा. पर्यंत आहे.** ठरावीक तारखेनंतर प्राप्त झालेला बोली फॉर्म किंवा इरठे कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाण नाही. इरठेशिवाय बोली सरसकट नाकारली जाईल.

. . इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी खाते क्रमांक: **००९०२०११०००१५५१** मध्ये एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इरठे रक्कम जमा करणे आवश्यक आहे. बँक ऑफ इंडिया. एसएसआय. अंधेरी शाखा. आयएफएससी कोड: **बीकेआयडी०००००९०** लाभार्थीचे नाव **ॲझरेक-पीएस-०८/२०२१-२२** ट्रस्ट किंवा मुंबई येथे देय राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेमधुन काढलेले **ॲझरेक-पीएस-०८/**

9. यशस्वी बोलीदाराची बयाणा रक्कम ठेव (इरठे) विक्रीच्या मोबदल्यात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदाराची इरठे त्याच प्रकारे गरत केली जाईल. इरठे कोणतेही व्याज सहन करणार नाही. जलद आणि योग्य परतावा सुलभ करण्यासाठी बोलीदारांना त्यांच्या बँक खात्या तपशील देण्याची विनंती केली जाते.

८. यशस्वी बोलीदाराने प्रस्ताव स्विकृतीवर त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी त्वरीत विक्री मुल्याच्या **२५%** रक्कम (इरठे तजवीजीनंतर) विक्री संचालीत करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करावी अन्यथा इरठे जप्त केली जॉईल आणि मालमत्तेची पुन्ह

 विक्री िकमतीची उर्विरत रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या १५व्या दिवशी िकंवा त्यापूर्वी प्रतिभूत धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लिखित स्वरूपात सहमती दर्शविल्या जाणाऱ्या वाढीव कालावधीपर्यंत अदा केली जाईल. विहित कालावधीत रकम जमा करण्यात कसूर केल्यास यापुर्वी जमा केलेले रक्कम जप्त केली जाईल आणि मालमत्तेची पुर्नविक्री केली जाईल आणि कसूरदा वरेदीदारास मालमत्तेवर आणि जमा केलेल्या रकमेवर दावा सांगता येणार नाही आणि मालमत्तेची विक्री केली जाईल १०. विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ व सिक्यरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार विहित नियम/शर्तींच्या अधीन असेल.

११. इच्छुक बोलीदार **०७.०६.२०२३ रोजी स.१०.३० ते दु.१.०० दरम्यान** उपरोक्त मालमत्तेची तपासणी करू शकतात. संपर्क तपशीलः **श्री. शरद जोशी,** मोबा.:९७६९९२८५, ०२२⁻⁵६१३८७०३४, **श्री. नवीनचंद्र आंचन**, मोबा.:९८२०२५०१४५, ०२२-६१३८७०२७ वर कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केला जाऊ शकतो. १२. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आणि/किंवा

कोणत्याही [•]अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. १३. यशस्वी बोलीदार नोंदणीसाठी देय असलेले शुल्क/शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च, सरकारला देय असलेले सर्व वैधानिक देय, कर आणि दर, कायद्यानुसार लागू असलेल्या मालमत्तेशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील दोन्ही आउटगोइंग सहन

१४. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल.

१५. सदर सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल २००२ च्या नियम ८(६) अन्वये सरफायसी कायदा आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल अन्वये प्रतिभुत मालमत्तेच्या विक्रीकरिता कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना ३० दिवसांची सूचना आहे, जर त्यांनी

त्र नमुद केलेल्या तारखेला त्यांची थकबाकी रक्कम जमा केली नाही.

प्राधिकृत अधिकारी व एव्हीपी श्री. नवीनचंद्र आंचन ॲझरेक (इंडिया) लिमिटेड

PUBLIC NOTICE

Under the instructions and on behalf of my client, namely, Mrs. Rekha Udaykant Rai, having her address at, Aashirwad Building, A/3, Flate no.612, Lohiya Nagar, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai400 056, having her Mobile No.9619987673. It is notified for the information that my client's Original documents with respect to aforesaid flat situated at, Aashirwad Building, A/3, Flate no. 612, Lohiya Nagar, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai-400 056, has been actually lost / destroyed/mutilated along with possession letter issued by BMC through Asst. Commissioner (H/West Ward) and accordingly my client made complaint to Santacruz Police Statioin on 28th July, 2016 and she is in possession of the said Certificate issued by Santacruze Police Station showing that, it has been entered in the Register No.2370/2016 dated 28th July,2016 and as per details there are 2 references mentioned, which are as under:

1. Brihanmumbai Manangar Palika SRA/AC/HW/OD/209/Colony

2. Ref.No.52 A.L.N.16/6/2003 Yours Truly Sd/-(Mrs. Rekha U.Rai) Sd/-Mr. Dharmendra L. Gupta

Client's Signature.

JUPITER INDUSTRIES & LEASING LIMITED

Regd. Office: 209, Maker Bhavan III, 21 New Marine Lines, Mumbai - 400 020. (CIN No. L65910MH1984PLC032015) Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2023 (Rs.ir

(Advocate High Court

	0100	Mai 611, 202	.0	(ns.iii iakiis)		
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year E	Ended	
No.		31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total Income from operations (net)	-	-	-	-	
2.	Net profit/ (loss) from ordinary					
	activities after tax	(2.52)	(2.16)	(6.90)	(6.44)	
3.	Net profit/ (loss) for the period					
	after tax (after extraordinary items)	(2.52)	(2.16)	(6.90)	(6.44)	
4.	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00	
5.	Reserves (excluding Revaluation					
	Reserve as shown in the Balance					
	Sheet of previous year)	-	-	(299.10)	(292.20)	
6.	Earnings Per Share (of Rs.10/- each)					
	Basic :	(0.25)	(0.22)	(0.69)	(0.64)	
	Diluted :	(0.25)	(0.22)	(0.69)	(0.64)	
Not	e: The above is an extract of the d	etailed forma	t of the Aud	ited Financial	Results for	

the Quarter & Year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2023 are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com.

For Jupiter Industries & Leasing Ltd Hemant D. Shah Managing Director DIN: 02303535 Date: 25th May, 2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my client MRS. BINDU BHATIA who is residing at Room No. 769, 1st floor, Building No. 22, Sadhu Vasawani Nagar, Nr Shiv Mandir, Kopari Colony, Thane (E) 400603, Maharashtra.

Shiv Mandir, Kopari Colony, Thane (E) 400603, Maharashtra. It is represented that the my client MRS. BINDU DEEPAK BHATIA who is residing at Room No. 769, 1st floor, Building No. 22, Sadhu Vasawani Nagar, Nr. Shiv Mandir, Kopari Colony, Thane (E) 400603, Maharashtra. My client is in physical possession and living with her family for last 32 years on rental / leave and licence basis in the above mentioned property. Mr. Bridelal Bhatiya was the actual room Owner / Licensor, and my clients mother in law Late Mrs. Sundaridevi Laxmandas Bhatia was the Licensee, who was resided from last 46 years in the above said room, subsequently Mrs. Sundaridevi Laxmandas Bhatia who has expired on 01/12/2015, However Mr. Bridelal Bhatiya also expired and no legal heirs of Mr. Bridelal Wins. Sundaridevi Laxmandas Bhatia who has expired on 01/12/2015, However Mr. Bridelal Bhatiya also expired and no legal heirs of Mr. Bridelal Bhatiya approached to my client with legal title documents in connection with payment of rent / Licence fees. My client is paying the Municipal Taxes and Electricity bills and other government taxes for the above mentioned property. My client pay the Municipal tax and Water charge bill against PTN no. No. 3030275 for house no. 670/5 Block no. 5, Kopari ward Thane (E) and PTN no. No. 3031858 for house no. 670/5 Block no. 5, Kopari ward Thane (E), and the name on the Property Tax is mentioned as Mr. Bridelal Bhatiya. My client said that the redevelopment proceedings of the said building no. 22, including room no. 769 having at Sandhu Vasawani nagar, near Shiv Mandir, Kopari colony Thane (E) 400603 are in progress. As my client is in physical possession of the above mentioned room no 769 for last 32 years, and Mr. Bridelal Bhatiya also expired and no legal heirs of Mr. Bridelal Bhatiya approached to my client with legal title documents in connection with the above mentioned property, so she is giving her consent to the redevelopment authority and TMC.

Any person having any claim or right in respect of the above mentioned Flat / Property for Selling flat by way of inheritance, share, sale, will, mortgage, lease, lien, license, gift, or possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of

nereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of nereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his/her/their such claim/s, if any, with all supporting documents, failing, we shall issue the LETTER OF NO CLAIM / TITLE CERTIFICATE and my client shall without reference to such claim/s, if any of such person shall be treated as waived and not binding on our clients whatsoever.

ADV. MAHENDRA S. SATHE (B. COM, LLB.)

Off. Add: Shop. No. 1, New Vaibhav CHS, Opp. Shivsena Surya Office Joshi wada, Charai, Thane (W) 400601 Email. - adv.mahendra3sathe@gmail.com Mob. No. 8169699404 Place : Thane

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र), मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि

मे. जे एच लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.बी-६०४, नीलकांत कोहौसो, प्लॉट क्र.९, सेक्टर-३, घणसोली, नवी मुंबई, मुंबई शहर-४००७०१,

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २४ मे, २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रीय राजधानी **संघराज्य दिल्ली** येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गंतवणकदार तकार नमना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांचा पत्ता-एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालय-फलॅट क्र.बी-६०४, नीलकांत कोहौसो, प्लॉट क्र.९, सेक्टर-३, घणसोली, नवी मुंबई, मुंबई शहर-४००७०९, महाराष्ट्र येथे पाठवावे

जे एच लॉजिस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता

ठिकाण: आग्रा, दिनांक: २४.०५.२०२३

सही/-मोहम्मद मेहमुद कुरेशी

अतिरिक्त संचालक डीआयएन:०२८३९६११

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tel.: +91-22-6512 3124. Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND AUDITED ANNUAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2023

			(Rup	ees in Lakhs	, except per	shares data)
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended March 31, 2023 Audited	Quarter ended December 31, 2022 Unaudited	Quarter ended March 31, 2022 Audited	Year ended March 31, 2023 Audited	Year ended March 31, 2022 Audited
1	Total income from operations	905.34	2229.42	351.98	4108.92	699.50
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	861.97	2,183.98	318.16	3,959.52	591.80
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	861.97	2,183.98	318.16	3,959.52	591.80
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	1,323.30	1,671.58	308.46	3,894.03	485.7
5	Total comprehensive income for the period	1,323.30	1,671.58	308.46	3,894.03	485.7
6	Paid up Equity Share Capital					
7	(Face Value of Rs. 10/- each) Earning Per Share (EPS)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.6
	- Basic	1.60	2.02	0.37	4.71	0.5
	- Diluted	1.60	2.02	0.37	4.71	0.5

The key information of the standalone financial result of the Company are given below:								
	1	Total income from operations	905.34	2,229.42	351.98	4,108.92	699	
	2	Profit/(Loss) before tax	862.12	2,183.98	318.31	3,959.67	591.	
	3	Profit/(Loss) after tax	1,323.45	1,671.58	308.61	3,894.18	485.	
	1.	T	4 000 45	4 074 50	000.04	0.004.40	105	

The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board or Directors at its meeting held on May 25, 2023. The above extract of the detailed format of quarterly and annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Detailed Quarterly and Annual Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

For and on behalf of the Board of Director BSEL Infrastructure Realty Limite

PUBLIC NOTICE RIMSHAALI SAYED ALIAS SHAILA

KRISHNA POOJARI, the owner of Flat premises situated at Flat No. 102, First Floor, Building No. C-27, Parimal Shant Nagar CHSL, Sector 2, Shanti Nagar, Mira Road East, Thane- 401107, & I was holding original Agreement for Sale executed between MESSERS SHANTI STAR BUILDERS, (therein referred to a the Builders) & MR. GANESH C BALAIYA, (therein referred to as the Purchaser), Agreement for sale executed etween MR. GANESH C. BALAIYA (therein referred to as the Vendor) and MR KRISHNA POOJARI & myself i.e SHAILA KRISHNA POOJARI (therein referred as Purchasers), & original Share Certificate No. 06 (distinctive Nos. fron 26 to 30) in respect of the said Flat premis which have been lost/misplaced by me. Any claims to the said two Agreements fo Sale & Share certificate shall be submitted to me with relevant documents within 14 days since publication of this notice.

RIMSHA ALI SAYED ALIAS SHAILA KRISHNA POOJARI Date: 26.05.2023 Place : Mira Road

BAJAJ

जाहीर सूचना

या द्वारे जाहीर नोटीस देण्यांत येत आहे की. माझे अशिल **श्री. चंद्रकात खंड माने** हे श्री. परा संजय पारेख यांच्या मालकीचा गाला नं. २९ प्लॉट नंबर ८ विश्वेशर नगर क्षेत्रफळ ५५४ चौरस मीट कारपेट, तळमजला, जय भारत इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड सि टी एस नं. ६७, व्हिलेज दिंडोशी, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, विरवानी इंडस्ट्रियल इस्टेट समोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, व्हिलेज दिंडोशी, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३ खरेर्द करु इच्छितात. श्री. पराग संजय पारेख यांनी माझ्या अशिलांना असे कळविले आहे कि, त्यांच्य वरील गाळ्या संबंधी खालील नमूद दोन श्रृंखला करारनामे त्यांच्या कडून हरविले / गहाळ झाले असून पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा त्योंना ते सापडले नाही आहेत.

१) मूंळ करारनामा जो श्री. जॅगदीश मेहता, सदर करारनाम्यामध्ये ज्याचा उल्लेख बिल्डर असा केल आहे आणि श्री. सुभाष किशानचंद गजारिया, सदर करारनाम्या मध्ये ज्याचा उल्लेख पर्चेसर असा केला आहे हयांच्या मध्ये साक्षांकित झाला होता.

) सर्व संबंधीत व्यक्ती / व्यक्तींना, कंपनी, बॉडी कॉर्पोरेट, आर्थिक संस्था / बँक इतर कायदेशीर संस्था यांना सदर गाला न. २९ संबंधी किंवा वरील हरवलेल्या / गहाळ झालेल्या दोन्ही मुळ शुखल करारनाम्या संबंधी व त्यातील हिश्यासंबंधीत एखादा विक्री करारनामा, अदलाबदली करारनामा करार, बक्षीसपत्र, गहाणखत, लोनचार्ज, ट्रस्ट, वारसाहक्क, वहिवाटीवाहक्क, आरक्षण देखभाल, किंवा इतर यादवारे दावा किंवा स्वास्य असल्यास त्यांना या नोटीस / सचनेटारे विनर्त करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्या संबंधित ही नोटीस / सुचना प्रकशित झाल्याच्य तारखेपासून १५ दिवसात मला खालील नमुद पत्यावर त्या संबंधित योग्य त्या कागदपत्रांसहित व पराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासन सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला कंपनी. बॉर्डी कॉर्पोरेट. आर्थिक संस्था / बैंक इतर कायदेशीर संस्था यांनी त्यासंबंधीचा आपला दावा सोड़न दिलेला आहे असे समजण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी व त्यानंतर माझे अशील श्री. चंद्रकात खंडू माने हे सदर गाळ्याचा खरेदी / विक्री व्यवहार पूर्ण करतील ह्याची सर्व संबंधीतानी नोंद घ्यावी

सही/- ॲड. वनिता भावे वैभव शॉप नं. १७, वैभव शॉपिंग सेंटर, एन एन पी कॉलनी, ठिकाण:- मुंबई सारस्वत बँक जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६५ दिनांक : २६/०५/२०२३

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९ए, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. संपर्क क्र.:०२२-६६१७७४००, फॅक्स:०२२-६६१७७४५८, वबेसाईट:<u>www.bajajhealth.com.</u>

ई-मेलः<u>investors@bajajhealth.com</u>, सीआयएन: एल९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२ टपाल मतदानाकरिता संचालित ई-वोटिंगचे निकाल घोषणा

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर्सेटस) रेखुलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार दिनांक **१८ एप्रिल, २०२३** रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद ठरावांकरिता टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांची अनुमती घेण्यात

कंपनीने मतदान सुविधा (टपाल मतदान व ई-वोटिंग स्वरुपात) दिली होती ती २५ एप्रिल, २०२३ रोजी स.१०.००वा. भाप्रवे प्रारंभ व २४ एप्रिल, २०२३ रोजी सायं.५.००वा

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून श्री. **हरेष संघवी**, कार्यरत कंपनी सचिव यांची नियुक्ती केली होती. ई-बोटिंग सुविधेने प्राप्त मतांची श्री. हरेष संघवी यांनी पडताळणी केल्यानंतर त्यांनी त्यांचा अहवाल २४ में, २०२३ रोजी सादर केला.

पासनीसांच्या दिनांक २**४ मे**. २०२३ रोजीच्या अहवालावर आधारित टपाल मतदानाचा निकाल खालीलप्रमा

तपासन	सनासाच्या दिनाक रहे में, रेपरें राजाच्या अहवालावर आयारित टेपाल मतदानाचा निकाल खालालप्रमाण:								
अ. क्र.	ठरावाचे तपशिल	एकूण मतांची संख्या	बाजुने मतांची संख्या	बाजुने मतांची %	विरोधात मतांची संख्या	विरोधात मतांची%	अवैध/ स्थगित मतांची संख्या		
1	३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. साजनकुमार बजाज यांची पुर्नेनियुक्ती.	4366586	4364334	99.9484%	2252	0.0516%	0		
2	३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. अनिल जैन यांची पुर्निनयुक्ती.	17886586	17884334	99.9874%	2252	0.0126%	0		
3	३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पुर्णवेळ संचालक म्हणून श्री. धनंजय हाटले यांची पुर्ननियुक्ती.	19602586	19600322	99.9885%	2264	0.0115%	0		
4	३ वर्षांच्या कालावधीकिरिता कंपनीचे पुर्णवेळ संचालिका म्हणून श्रीमती नम्रता बजाज यांची पुर्नीनयुक्ती.	4426586	4424322	99.9489%	2264	0.0511%	0		
5	३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पुर्णवेळ संचालक म्हणून श्री. रुपेश निकम यांची पुर्नेनियुक्ती.	19686586	19684322	99.9885%	2264	0.0115%	0		
6	३ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे पुर्णवेळ संचालक म्हणून श्री. पकशाल जैन यांची पुर्ननियुक्ती.	17946586	17944322	99.9874%	2264	0.0126%	0		

पासनीसांच्या अहवालावर आधारित टपाल मतदानाचा निकाल २४ **मे**, २०२३ रोजी घोषित करण्यात आला. दिनांक १८ **एप्रिल, २०२३** रोजीचे टपाल मतदान सूचनेत नमूद ठराव **२४ मे, २०२३** रोजी आवश्यक बहसंख्येने मंजूर करण्यात आला.

गपासनीसांच्या अहवालासह टपाल मतदानाने ई-वोटिंगचा निकाल कंपनीचे <u>www.bajajhealth.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये बजाज हेल्थकेअर लिमिटेडकरिता

सही/-

आकाशकुमार केसरी

(कंपनी सचिव)

दिनांक: २५.०५.२०२३ ठिकाणः ठाणे

> महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय. बहमजली इमारती बांधकाम विभाग. प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-४०० ०७१.

🗳 ०२२-२५२२४०६० Email: msbckurla.ee@mahapwd.gov.in 🕿 ०२२-२५२२०२७७ जा.क्र.काअ/बइबांवि/१२५३/२०**२३** दिनांक : २२/०५/२०२३

ई-निविदा सुचना क्र.५ सन २०२३-२०२४

कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई-७१, सक्षम कंत्राटदाराकडून ३ कामांकरीता 'बी-१" नमन्यातील ई-निविदा मागवीत आहोत. ई-निविदा बाबत सर्व माहिती शासनाच्या संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in पहायला मिळेल. तसेच ई-निविदा दिनांक २९/०५/२०२३ सकाळी १०.३० पासून ते <u>दिनांक १३/०६/२०२३ रोजी १७.३०</u> पर्यंत या कालावधीत उपरोक्त संकेत स्थळावरुन download करता येईल. सदर कामांची <u>निविदा पूर्व बैठक दिनांक ०२/०६/२०२३ रोजी १५.०० वाजता</u> अधीक्षक अभियंता, मुंबई बांधकाम मंडळ, चेंबूर, मुंबई-७१ यांचे कार्यालयात घेण्यात येईल. सदर ई-निविदा <u>दिनांक १५/०६/२०२३ रोजी १५.०० वाजता</u> शक्य झाल्यास अधीक्षक अभियंता, मुंबई बांधकाम मंडळ, चेंबूर, मुंबई-७१ यांचे कार्यालयात उघडण्यात येईल.

तसेच निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

कामाचे नाव Construction of FOB at Turbhe on Sion-Panvel Highway on **ক. १,५०,२६,६७५/-**Construction and Improvement of Sliplane along Mankhurd **ড.** 2,49,94,926/-VUP Panvel side between Ch. 139/260 to Ch. 139/560 on Sion Panvel Highway. Providing and Laying Concrete on Stretches of damaged Footpath between Kalamboli Junction Km.115/800 to Uran ₹. 2,36,66,429/-Phata Junction Km.126/350

खालील संकेतस्थळावरुन ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

۱. http://mahapwd.gov.ip

R. http://mahatenders.gov.in

(सदर निविदे सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेब साईटवरती कळविण्यात येईल.) ३. कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई-७१ कार्यालयातील सुचना फलक

Kongary

आरओसी-२०२३-२४/क्र.-५/सी९५६

कार्येकारी अभियंता बहुमजली इमारती बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई-७१.

साश्वत टेक्नोक्रॅटस लिमिटेड

(सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएलसी०१८६८२)

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लंबर हाऊस, ५५७, चिराबाझार, जे एस एस रोड, मुंबई-४००००२. दूर.क.:०२२-२२०१६०२१/२२०१६०३१, ई-मेल: sashwat.technocrats@gmail.com

३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही/ वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात)

	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
अ. क्र.		39.03.23	३१.१२.२२	३१.०३.२२	३१.०३.२३	३१.०३.२२
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.६५	9.09	9.६४	90.89	8८.४१
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(३४.६५)	0.00	(०.१६)	(२९.५८)	38.64
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३४.६५)	0.00	(०.१६)	(२९.५८)	38.64
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३४.७५)	0.00	(0.६४)	(२९.६९)	३५.२४
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न					
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर					
	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३४.७५)	0.00	(0.६४)	(२९.६९)	34.28
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	30.६२	३०.६२	३०.६२	३०.६२	३०.६२
0	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)					
	(वार्षिकीकरण नाही)					
	अ. मूळ	(99.34)	0.23	(0.२१)	(9.00)	99.49
	ब. सौमिकृत	(99.34)	0.23	(0.२१)	(9.00)	99.49

१. वरील अलेखापरिक्षित निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या http:// sashwattechnocrats.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता

सही/ मनिष झकालीया,

डीआयएन:०१८४७१५६ मुंबई, २४.०५.२०२३

दिनांक: २६.०५.२०२३ ठिकाण: मुंबई

Place : Mumbai Dated : May 25, 2023

Santosh Tam